

PM/BSE/21/2024-25 August 15,2024

To, The Manager BSE Limited Bombay Stock Exchange, P. J. Towers, Dalal Street, Mumbai-400001.

Script Code: 522105

Subject: Newspaper Publication of Public Notice of "37th Annual General Meeting ('AGM') of Birla Precision Technologies Limited"

Dear Sir/Ma'am,

Pursuant to Regulations 30 & 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, and in compliance with Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, we submit herewith e-copies of newspaper publications published in today's edition i.e. August 15, 2024 of Business Standard (English) and Pratahkal (Marathi) by the Company towards "Public Notice of the 37th Annual General Meeting".

You are requested to take the aforesaid information on your record.

For Birla Precision Technologies Limited

Ishu Jain Company Secretary & Compliance Officer M. No.: F10679

.continued from previous page

BOOK RUNNING LEAD MANAGER **Elara**Capital

One International Centre, Tower 3, 21st Floor, Senapati Bapat Marg, Elphinstone Road West, Mumbai 400 013, Maharashtra, India Tel: +91 22 6164 8599; E-mail: otl.ipo@elaracapital.com; Website: www.elaracapital.com

Investor grievance e-mail: mb.investor grievances@elaracapital.com; Contact person: Astha Daga SEBI Registration Number: INM000011104

AVAILABILITY OF THE RHP: Investors are advised to refer to the RHP and the "Risk Factors" beginning on page 29 of the RHP before applying in the Offer. A copy of the RHP is available on the website of SEBI at www.sebi.gov.in and is available on the websites of the BRLM, Elara Capital (India) Private Limited at www.elaracapital.com, the website of the Company, Orient Technologies Limited at www.orientindia.in and the websites of the Stock Exchanges, for BSE at www.bseindia.com and for NSE Limited at www.nseindia.com

AVAILABILITY OF BID CUM APPLICATION FORM: Bid cum Application Form can be obtained from the Registered Office of our Company, ORIENT TECHNOLOGIES LIMITED: Tel: +91 22 4292 8777; BRLM: Elara Capital (India) Private Limited, Tel: +91 22 6164 8599 and Syndicate Member: Elara Securities (India) Private Limited, Tel: +91 22 6164 8599 and Syndicate Member: Elara Securities (India) Private Limited, Tel: +91 22 6164 8599 and Syndicate Member: Elara Securities (India) Private Limited, Tel: +91 22 6164 8599 and Syndicate Member: Elara Securities (India) Private Limited, Tel: +91 22 6164 8599 and Syndicate Member: Elara Securities (India) Private Limited, Tel: +91 22 6164 8599 and Syndicate Member: Elara Securities (India) Private Limited, Tel: +91 22 6164 8599 and Syndicate Member: Elara Securities (India) Private Limited, Tel: +91 22 6164 8599 and Syndicate Member: Elara Securities (India) Private Limited, Tel: +91 22 6164 8599 and Syndicate Member: Elara Securities (India) Private Limited, Tel: +91 22 6164 8599 and Syndicate Member: Elara Securities (India) Private Limited, Tel: +91 22 6164 8599 and Syndicate Member: Elara Securities (India) Private Limited, Tel: +91 22 6164 8599 and Syndicate Member: Elara Securities (India) Private Limited, Tel: +91 22 6164 8599 and Syndicate Member: Elara Securities (India) Private Limited, Tel: +91 22 6164 8599 and Syndicate Member: Elara Securities (India) Private Limited, Tel: +91 22 6164 8599 and Syndicate Member: Elara Securities (India) Private Limited, Tel: +91 22 6164 8599 and Syndicate Member: Elara Securities (India) Private Limited, Tel: +91 22 6164 8599 and Syndicate Member: Elara Securities (India) Private Limited, Tel: +91 22 6164 859 800 And Syndicate Member: Elara Securities (India) Private Limited, Tel: +91 22 6164 859 And Syndicate Member: +91 22 6164 859 And Syndicate Mem +91 22 6164 8500 and at selected locations of Sub-Syndicate Members (as given below), Registered Brokers, SCSBs, Designated RTA Locations and Designated CDP Locations for participating in the Offer. Bid cum Application Forms will also be available on the websites of the Stock Exchanges at www.bseindia.com and www.nseindia.com and at all the Designated Branches of SCSBs, the list of which is available on the websites of the Stock Exchanges and SEBI. SUB-SYNDICATE MEMBERS: Axis Capital Ltd.; HDFC Securities Ltd.; ICICI Securites Ltd.; JM Financial Services Limited; KJMC Securities Ltd.; Kotak Securities

LINK Intime

REGISTRAR TO THE OFFER

C-101, 1st Floor, 247 Park, Lal Bahadur Shastri Marg, Vikhroli (West), Mumbai, Maharashtra - 400 083, India Tel: +91 810 811 4949; E-mail: orienttech.ipo@linkintime.co.in; Website: www.linkintime.co.in

Investor grievance e-mail: orienttech.ipo@linkintime.co.in

Contact Person: Ms. Shanti Gopalkrishnan; SEBI Registration Number: INR000004058

receipt of funds by electronic mode, etc. Limited; LKP Securities Limited; Prabhudas Liladhar Pvt Ltd.; Pravin Ratilal shares & Stock brokers; RR Equity Brokers Ltd.; SBICAP Securities Limited; SMC Global Securities Ltd.: Sharekhan Limited and Yes Securities Ltd.

ORIENT TECHNOLOGIES LIMITED

602, Ackruti Center Point, MIDC Central Road, Andheri (East), Mumbai Maharashtra - 400 093

Navana Akhil Nair

COMPANY SECRETARY AND COMPLIANCE OFFICER

Telephone: +91 22 4292 8777; E-mail: complianceofficer@orientindia.net; Website: www.orientindia.in Investors may contact the Company Secretary and Compliance Officer, BRLM or the Registrar to the Offer in case of any pre-Offer or post-Offer related grievances including non-receipt of letters of Allotment, non-

credit of Allotted Equity Shares in the respective beneficiary account, non-receipt of refund orders or non-

ESCROW COLLECTION BANKS AND SPONSOR BANKS: Axis Bank Limited. | PUBLIC OFFER ACCOUNT BANK: Axis Bank Limited. UPI: UPI Bidders can also Bid through UPI Mechanism

All capitalised terms used herein and not specifically defined shall have the same meaning as ascribed to them in the RHP.

For **ORIENT TECHNOLOGIES LIMITED** On behalf of the Board of Directors Navana Akhil Nair

Company Secretary & Compliance Officer Date: August 14, 2024 ORIENT TECHNOLOGIES LIMITED is proposing, subject to applicable statutory an regulatory requirement, receipt of requisite approvals, market conditions and other considerations, to undertake an initial public offer of its Equity Shares and has filed the RHP with the RoC. The RHP is made available on the website of the SEBI at www.sebi.gov.in as well as on the websites of the BRLM i.e., Elara Capital (India) Private Limited at www.elaracapital.com, the website of the NSE at www.nseindia.com and the website of the Company at www.orientindia.in. Any potential investor should note that investment in equity shares involves a high degree of risk and for details relating to such

Place: Mumba

Place: Mumbai

Date: 14th August, 2024

risks, please see the section titled "Risk Factors" beginning on page 29 of the RHP. Potential investors should not rely on the DRHP dated February 20, 2024 filed with SEBI for making any investment decision but can only rely on the information included in the RHP. This announcement has been prepared for publication in India and may not be released in the United States. This announcement does not constitute an offer of Equity Shares for sale in any jurisdiction, including the United States, and the Equity Shares offered in the Offer may not be offered or sold in the United States absent registration under the U.S. Securities Act of 1933 or an exemption from registration. Any public offering of the Equity Shares to be made in the United States will be made by means of a prospectus that may be obtained from the Company and management, as well as financial statements. However, the Equity Shares in the Offer are not being offered or

BOROSIL

sold in United States

BOROSIL SCIENTIFIC LIMITED

(Formerly known as Klass Pack Limited) Scientific CIN: L74999MH1991PLC061851

Registered Office: 1101, Crescenzo, G-Block, Opp. MCA Club, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai – 400 051 Tel.No. (022) 67406300 Fax No. (022) 67406514 Website: www.borosilscientific.com E-mail: bsl@borosil.com

EXTRACT OF STATEMENT OF UNAUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30[™] JUNE, 2024

(₹ In Lakins except as state							
		Standalone			Consolidated		
Particulars	Quarter ended	Quarter ended	Year ended	Quarter ended	Quarter ended	Year ended	
	(30/06/2024)	(30/06/2023)	(31/03/2024)	(30/06/2024)	(30/06/2023)	(31/03/2024)	
Total income from operations	9,339.78	7,971.12	35,514.59	10,419.73	8,754.27	39,457.84	
Net Profit for the period / year before Tax and Exceptional items	865.52	363.96	3,998.88	702.35	242.24	3,155.11	
Net Profit for the period / year before Tax (After Exceptional items)	865.52	363.96	3,998.88	702.35	242.24	3,155.11	
Net Profit for the period / year after Tax (After Exceptional items)	647.14	419.68	3,145.93	502.28	328.59	2,348.15	
Total Comprehensive Income for the period / year (Comprising profit for the period / year (after tax) and other comprehensive income (after tax))	643.56	390.02	3,128.76	497.90	298.94	2,327.51	
Equity Share Capital	887.96	28.60	887.96	887.96	28.60	887.96	
Share Capital Pending Issuance	-	858.21	-	-	858.21	-	
Other Equity (Excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet)			36,333.45			35,603.42	
Earning per equity share (in Rs.) (Face value of Re. 1/- each) Basic (Not Annualised)* Diluted (Not Annualised)*	0.73 * 0.73 *	0.47 * 0.47 *	3.55 3.55	0.57 * 0.57 *	0.38* 0.38*	2.65 2.65	

1. The above is an extract of the detailed format of Unaudited Standalone and Consolidated Financial Results for the guarter ended 30th June, 2024 filed with the Stock Exchanges on 13th August, 2024 under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the said Financial Results are available on the websites of Stock Exchanges (www.bseindia.com and www.nseindia.com) and on the Company's website (www.borosilscientific.com).

2. The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on 13th August, 2024. For Borosil Scientific Limited

(Formerly known as Klass Pack Limited)

(DIN-07534225)

Vinayak Patankar Place: Mumbai Whole-Time Director & CEO Date: 13th August, 2024

BOROSIL^a

BOROSIL LIMITED

CIN: L36100MH2010PLC292722

Regd. Office: 1101, Crescenzo, G-Block, Opp. MCA Club, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400 051. Tel.No. (022) 6740 6300 | Fax No.: (022) 6740 6514 | Website: www.borosil.com | Email: borosil@borosil.com

EXTRACT OF STATEMENT OF UNAUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30[™] JUNE, 2024

(₹ in Lakhs except as stated)

	Standalone			Consolidated				
Particulars Particulars	Quarter ended	Quarter ended	Year ended	Quarter ended	Quarter ended	Year ended		
	(30/06/2024)	(30/06/2023)	(31/03/2024)	(30/06/2024)	(30/06/2023)	(31/03/2024)		
Total income from operations	21,681.04	17,605.04	94,225.18	21,681.04	17,605.04	94,225.18		
Net Profit for the period / year before Tax and Exceptional items	1,292.85	716.56	8,783.91	1,292.75	716.40	8,783.42		
Net Profit for the period / year before Tax (After Exceptional items)	1,292.85	716.56	8,783.91	1,292.75	716.40	8,783.42		
Net Profit for the period / year after Tax (After Exceptional items)	929.45	495.38	6,587.15	929.35	495.22	6,586.66		
Total Comprehensive Income for the period / year (Comprising profit for the period/year (after tax) and other comprehensive income (after tax))	918.10	491.00	6,541.73	918.00	490.84	6,541.24		
Equity Share Capital	1,192.99	1,144.28	1,145.82	1,192.99	1,144.28	1,145.82		
Other Equity (Excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet)			56,858.29			56,854.29		
Earning per equity share (in Rs.) (Face value of Re. 1/- each) Basic (Not Annualised)*	0.81 *	0.43*	5.75	0.81 *	0.43*	5.75		
Diluted (Not Annualised)*	0.81 *	0.43*	5.75	0.81 *	0.43*	5.75		

The above is an extract of the detailed format of Unaudited Standalone and Consolidated Financial Results for the quarter ended 30th June, 2024, filed with the Stock Exchanges on 14th August, 2024 under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the said Financial Results are available on the websites of Stock Exchanges (www.bseindia.com and www.nseindia.com) and on the Company's website (www.borosil.com).

The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on 14th August, 2024.

For Borosil Limited

Raiesh Kumar Chaudharv Whole Time Director (DIN: 07425111)



BIRLA PRECISION TECHNOLOGIES LIMITED

CIN : L29220MH1986PLC041214
Registered Office : 23, Birla Mansion No. 2, First Floor, D. D. Sathe Marg, Prarthana Samaj, Mumbai - 400 004 Tel: +91 022 23825060, E-mail: info@birlaprecision.com, Web: www.birlaprecis

NOTICE OF THE 37th ANNUAL GENERAL MEETING, E-VOTING, AND BOOK CLOSURE INFORMATION

NOTICE is hereby given that the Thirty Seventh Annual General Meeting ("37th AGM") of the Members of Birla Precision Technologie Limited ("the Company") will be held on Friday, September 06,2024 at 12.00 P.M. through Video Conferencing ("VC") or Other Audio Visual Means ("OAVM"), to transact the businesses as set out in the Notice convening the 37th AGM of the Company in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 and Rules made thereunder and Securities and Exchange Board of India ("SEBI") (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015 read with General Circular Nos. 14/2020, 17/2020, 20/2020, 02/2021, 19/2021, 21/2021, 02/2022, 10/2022 and 09/2023 dated April 8, 2020, April 13, 2020, May 5, 2020, January 13, 2021 December 06, 2021, December 14, 2021, white the composition of the com CIR/P/2022/62 dated May 13, 2022, SEBI Circular No. SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated January 05, 2023 and SEBI Circular No. SEBJ/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/167 dated October 07, 2023 issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI Circulars")
The venue of the meeting shall be deemed to be the registered office of the Company situated at 23, Birla Mansion No. 2, 1st Floor, D D. Sathe Marg, Prarthana Samaj, Mumbai-400004.

The Notice of the 37th AGM and the Annual Report for the Financial Year 2023-2024 has been sent electronically to all the shareholder whose e-mail addresses are registered with the Company/Registrars and Transfer Agent ("RTA") i.e. KFin Technologies Liniter Depository Participant(s) ("DPs"). The electronic dispatch of the Annual Report to Members has been completed on **August 14,2024**.

The Annual Report including the Notice of 37th AGM can be accessed and downloaded from the Company's website at www.birlaprecision com Additionally, it can be accessed on the website of BSE Limited at <u>www.bseindia.com</u> as well as on the website of Central Depositor Securities Limited ("CDSL") at www.cdslindia.com.

Members may attend and participate in the AGM only through the VC/OAVM facility, as indicated in the Notice of the Meeting. Please note that there will be no provision for attending and participating in person at the 37th AGM of the Company

Instruction for Remote e-Voting and e-Voting during the AGM:

Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act. 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, and Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements). Regulations, 2015, and other applicable laws, the Company is pleased to provide the facility of "e-voting" to its Members, to enable them to cast their votes on the resolutions proposed to be passed at the 37th AGM, by electronic means before the said AGM. For this purpose, the Company has engaged Central Depository Securities Limited (CDSL) for facilitating voting through electronic means, as the authorized agency. The ity of casting votes is provided to the members during the remote e-voting period as well as during the AGM by CDSL. A person whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the depositories as of the cut-off date shall be entitled to avail the facility of remote e-voting or e-voting at the AGM.

Details of the e-voting schedule are as under:

- The cut-off date, for determining the eligibility to vote through remote e-voting or through an e-voting system during the 37th AGM: Friday, August 30,2024
- Date & time of Commencement of E-voting: Tuesday September 03,2024 at 9.00 a.m Date & time of the end of E-voting: Thursday, September 05,2024 at 5.00 p.m.

The remote e-voting module shall be disabled by CDSL for voting thereafter. Once the vote on a resolution is cast by the shareholder the shareholder shall not be allowed to change it subsequently. Only those Shareholders, who will be present at the AGM through VC/ OAVM facility and who would not have cast their vote by remote e-voting prior to the AGM and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through the e-voting system at the AGM. Shareholders who have voted through remote e-voting will be eligible to attend the AGM and their presence shall be counted for the purpose of quorum, however, such Shareholders shall not be entitled to cast their vote again at the AGM.

Manner of registering/updating E-mail Addresses:

Shareholders who have still not registered their e-mail ID for obtaining login credentials for e-voting are requested to get their email ID

- Shareholders holding shares in physical mode: Please provide necessary details like Folio No., Name of shareholder, scanned copy of the share certificate (front and back), PAN (self-attested scanned copy of PAN card), AADHAR (self-attested scanned copy of Aadhar Card) by email to Company/RTA at cs@birlaprecision.com/ einward.ris@kfintech.com
- Shareholders holding Shares in Dematerialized Mode: Please provide Demat account details (CDSL-16-digit beneficiary ID or NSDLt DPID + CLID), Name, client master or copy of Consolidated Account statement, PAN (self-attested scanned copy of PAN card), AADHAR (self-attested scanned copy of Aadhar Card) to Company/ RTA at cs@birlaprecision.com/ einward.ris@kfintech.com The Company/RTA shall coordinate with CDSL and provide the login credentials to such shareholders.

Any person who acquires shares & becomes a member of the Company after sending the Notice of the 37th AGM and holds shares as on the cut-off date may obtain the login ID and password for remote e-voting by sending a request to CDSL at helpdesk.evoting@cdslindia com or may contact the toll-free number provided by CDSL 1800-200-5533. A person who is not a Member as on the cut-off date should treat the Notice of the 37th AGM for information purposes only.

Kindly note All grievances connected with Attending AGM or e-voting facility may be addressed to Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager, (CDSL) Central Depository Services (India) Limited, A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mattallal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai - 400013 or send an email to helpdesk.evoting@cdslindia.com or call toll free no. 1800 21 09911.

Book Closure and Final Dividend:

Notice is also hereby given that pursuant to the provisions of Section 91 of the Companies Act, 2013 read with Rule 10 (1) of the Companies (Management and Administration) Rules, 2014, and Regulations 42 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requir Regulations, 2015, the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from August 31,2024 to September 06, 2024 (both days inclusive) for taking on record of the members of the Company for the purpose of holding 37th Annual General Meeting of the Company and determining the entitlement of the Members to the Final Dividend for the financial year 2023-2024. The Dividend if approved by the Members at the AGM, will be paid to the Members whose names appear in the Register of Members of the Company on **Friday, August 30, 2024** and in respect of shares held in dematerialized form, it will be paid to Member whose names are furnished by National Securities Depository Limited (NSDL) and Central Depository Services (India) Limited (CDSL), as the beneficial owners as on that date subject to deduction of income-tax at source (*TDS'). In the event the Company is unable to pay the dividend to any Member directly in their bank accounts through Electronic Clearing Service or any other means, due to non-registration of the Electronic Bank Mandate, the Company shall dispatch the dividend warrant/demand draft to such Member.

Date: August 15, 2024

Company Secretary & Compliance Officer

TOTAL ENVIRONMENT CONSTRUCTIONS PRIVATE LIMITED

Registered Office: Imagine, No. 78, ITPL Main Road, EPIP Zone, Whitefield, Bengaluru - 560066 Tel.: 080-42453000; Email: company.secretary@total-environment.com; Website: www.totalenvironment.in/tepl/ CIN: U45202KA1985PTC007026

STATEMENT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30 JUNE 2024

(₹ in Hundreds)

	Particulars	3 months ended 30 June 2024	Preceeding 3 months ended 31 March 2024	Corresponding 3 months ended previous year 30 June 2023	Year ended 31 March 2024
		Unaudited	Audited	Unaudited	Audited
1	Total Income from Operations	23,319.07	39,336.23	16,442.98	1,42,719.58
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items#)	(10,82,955.56)	(19,20,610.19)	(4,51,987.15)	(46,79,601.30)
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(10,82,955.56)	(19,20,610.19)	(4,51,987.15)	(46,79,601.30)
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(7,18,228.13)	(10,98,483.41)	(5,06,308.08)	(34,45,473.81)
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(7,18,228.13)	(10,95,345.26)	(5,06,308.08)	(34,42,335.66)
6	Paid up equity share capital	80,000.00	80,000.00	80,000.00	80,000.00
	(Face Value of the Share ₹ 100 each)				
7	Other equity	(1,38,42,581.98)	(1,31,24,353.85)	(1,01,88,326.27)	(1,31,24,353.85)
8	Networth	(1,37,62,581.98)	(1,30,44,353.85)	(1,01,08,326.27)	(1,30,44,353.85)
9	Paid-up Debt capital	3,24,65,871.00	-	-	-
10	Reserves and Securities Premium Account	-	-	-	-
11	Debenture Redemption Reserve	-	-	-	-
12	Capital Redemption Reserve	-	-	-	-
13	Debt Equity Ratio	(2.36)	(1.54)	(0.58)	(1.54)
14	Current Ratio	1.06	0.89	0.91	0.89
15	Earnings per equity share (EPS) (Face Value of the Share ₹ 100 each)				
	Basic (in ₹)	(897.79)	(1,369.18)	(632.89)	(4,302.92)
	Diluted (in ₹)	(897.79)	(1,369.18)	(632.89)	(4,302.92)
16	Debt Service Coverage Ratio	0.11	(0.62)	0.71	(0.37)
17	Interest Service Coverage Ratio	0.09	(16.87)	0.86	(0.31)

a) The above is an extract of the detailed format of quarterly/ annual financial results filed with the Stock Exchange(s) under regulation 52 of the Listing Regulations. The full format of the quarterly/ annual financial results is available on the websites of the Stock Exchange(s) and the listed entity http://www.totalenvironment.in/tepl/

b) For the other line items referred in regulation 52(4) of the Listing Regulations, pertinent disclosures have been made to the Stock Exchange(s) BSE Limited and can be accessed on the URL http://www.totalenvironment.in/tepl/.

c) The impact on net profit/ loss, total comprehensive income or any other relevant financial item(s) due to change(s) in accounting policies shall be disclosed by means of a footnote. d) Previous period/year figures have been regrouped, wherever necessary to confirm to current period presentation

For and on behalf of the Board of Directors

Abraar Ahmed Viresh Hiremath Director Director DIN: 09079581 DIN: 08024667

Place: Bengaluru Date: 15 August 2024 Date: 15 August 2024

Place: Bengaluru

दोन दिवसांच्या घसरणीनंतर शेअर बाजार वधारला; सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद

नवी दिल्ली, दि. १४ (वृत्तसंस्था) : दोन दिवसांच्या घसरणीनंतर बधवारी भारतीय शेअर बाजार तेजीसह बंद झाला. आयटी शेअर्समधील खरेदीमुळे बाजारात ही वाढ दिसून आली. व्यवहाराअंती BSE सेन्सेक्स १५० अंकांच्या उसळीसह ७९.१०६ अंकांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ४.७५ अंकांच्या किंचित वाढीसह २४.१४३ अंकांवर बंद झाला.

सेन्सेक्समधील ३० शेअर्सपैकी १५ वाढीसह आणि १५ तोट्यासह बंद झाले. निफ्टीच्या ५० शेअर्सपैकी २३ वाढीसह आणि २७ तोट्यासह बंद झाले. वाढणाऱ्या शेअर्समध्ये टीसीएस २.३० टक्के, एचसीएल टेक २.०९ टक्के, टेक महिंद्रा १.४१ टक्के, इन्फोसिस १.२८ टक्के, महिंद्रा अँड महिंद्रा १.०२ टक्के, भारती एअरटेल ०.८५ टक्के, टाटा मोटर्स ०.८० टक्के, एसबीआय ०.६५ टक्के, आयटीसी ०.७५ टक्के, आयटीसी ०.७५ टक्के, NTPC ०.२९ टक्के आणि HDFC बँक ०.२७ टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले. तर अल्ट्राटेक सिमेंट २.४६ टक्के,

PUBLIC NOTICE

Notice is hereby given on behalf of my client, Miss. Fatima Ayub Khan that her father Late Mr. Mohammed Ayub T.H. Khan was the sole owner of Flat No. 302/A, 3rd Floor, Asmita Ania Complex CHS. Ltd. Near Workerd Hospital Naya Nagar, Mira Road [E] Thane - 401107 & Shop No. 04, Ground Floor, Asmita Hortzen CHS Ltd. Near Asmita Club Naya Nagar, Mira Road [E] Thane-401107, who has expired on 27/6/2024 infestate, leaving behind him, Mrs. Khan Rizwara Mohammed Ayub (Widowlwife) Mr. Mohammed Ayub Khan (Son) & Miss. Falima Ayub Khan, as his only legal heris in respect of the said Flat No. 302/A, 3rd Floor, Asmita Ania Complex CHS, Ltd. & Shop No. 04, Ground Floor, Asmita Hortzen CHS Ltd. Naya Nagar, Mira Road [E] Thane, All the above legal heris have mutually decided to release their respective shares in favour of Mr. Mohammed Ayes Mohammed Ayub Khan & Miss. Fatima Ayub Khan & Wiss. Fatima Ayub Khan & Miss. Ayub Khan & Miss. Fatima Ayub Khan by executing a 'Deed o Release' as family settlement without any monetar consideration, pertaining the said Flat and Shop mentione herein above

herein above.

All person's, Organization Authorities, if have any rights and interest. Title, Claim, Objection for said release and transfer shares of said decosed to the respective legal heirs pertaining the said Flat Shop, are hereby invited to contactiment with me, with relevant documents, within 07 days, from the date of Publication of this Notice, otherwise it will be presumed, that there is no claim's objection of anyone of whatsoever nature and the infolts and interest and sharps of the said deceased is there is no claim Objection of anyone of whatsoever nature and the rights and interest and shares of the said decessed is Transferable and releasable & title of the said Flat is clear and marketable for the same. After expiry of styludied period of this Notice no claims, objections of whatsoever nature will be entertained, being essence of time. Mira Road [E] Thane. Sal/-Syed Sadiq Husa

[Advocate High Court] Off: 04, Narinder Park Jupiter CHS Ltd, Naya Nagar, Mira Rd. [E] Thane. Mob: 9920451233

PUBLIC NOTICE

lotice is hereby given that Salima Yusus Shaikh, the joint owner of Flat No. 302, A Wing, on the Third Floor in building know as Marvel and society known as Sanghy Complex Marvel A & B C.H.S. Ltd. Behind Ganga Complex, Nava Nagar, Mira Road (E), Dist: Thane (Said flat) expired or 17/12/2023 respectively. On behalf of my client, Mr. Yusuf Husain Shaikh h/o. Late Salima Yusuf Shaikh, the undersigned advocate hereby invites claims or objections from other heir/s or claimant/s o objector/s for the transfer of the shares and interest of the deceased member in the said flat within a period of 14 days from the publication of this notice, with copies of proofs to support the claim/objection. If no claims/objections are received within the period prescribed above, my client shall be at the liberty to deal with the shares and interest of the deceased member in the manner he deems fit. Place: Mira Road, Thane

004, B-31, Amrapali Shanti Nagar, Sector 11, Near TMT Bus Stop, Mira Road East, Thane 401107

A. Karimi Advocate High Court

Date: 15/08/2024

PUBLIC NOTICE Notice is hereby given to the public at larg

on instructions of my client Mr. Jitendra Vishnubhai Sharma, Residing at Flat No 12, Plot No. 264, Sterling Apartment, Sher-E- Punjab Colony, Mahakali Caves Road Andheri East, Mumbai - 400093. My Clien father purchased a flat No. 403, Rai Vila CHS Ltd., Jawahar Nagar, Goregaon (W) Mumbai - 400062, bearing share Certificate No. 0016 & Distinctive No. 15 to 160 jointly with Haresh Sharma & Chetan Sharma. Whereas Vishnubhai V Sharma was died on 27/11/2021 leaving behind him, his legal heirs and representatives viz. (1) Madhuber Vishnubhai Sharma (Wife), (2) Mr. Chetar Sharma (Son) 3) Mr. Hare (Son), (4) Mr. Jitendra v Sharma (Son) i.e. my client. And whereas under instructions document and information given by m client that above legal heirs No. (1), & (4 had released their respective shares rights, title, claims and interest in respec of said flat premises in favour of Mr. Chetar V Sharma & Mr. Haresh V Sharma by wa of Release Deed No. 12307/24, dated 09/08/2024

person having or claiming to have any claim, rights, title, interest, under or in the nature of any for the same etc. should inform to me at my following address within 14 days from the date of publication of this notice with necessary supporting evidence of his/her claim, failing to which it shall be deemed to have waived their objection and ^{m.} Sd/-Anand S. Pal, Advocate

Date: 15/08/2024 M.: 7738785125 Place: Mumbai

१.८१ टक्के, अदानी पोर्ट्स १.४८ टक्के, पॉवर ग्रिड 0.99 टक्के, बजाज फिनसर्व्ह ०.८२ टक्के

व्यवहारात सेन्सेक्स-निफ्टीमध्ये वाढ झाली असली

जेएसडब्ल्यू स्टील १.८५ टक्के, टाटा स्टील तरी, मिड कॅप-स्मॉल कॅपमुळे मार्केट कॅपमध्ये घसरण झाली आहे. बीएसईवर सचीबद्ध शेअर्सचे मार्केट कॅप ७२,००० कोटी रुपयांनी घसरुन ४४४.५८ लाख कोटी रुपयांवर बंद झाले. जे मागील सत्रात ४४५.३० लाख कोटी रुपये होते.

कर्णावती फायनान्स लिमिटेड

सीआवएन : 1.65910MH1984PLC034724 **नोंदणीकृत कार्यालय :** ब्रज ग्रुप, २ रा मजला, सिमरन सेटर, मोग्रा गाव ३०एच पारसी पंचायत रोड, अंधेरी पूर्व, अंधेरी मुंबई ४०० ०५३, महाराष्ट्र. बिल्डींग, ५ वा मजला, पेसीडिन्ट हॉटेलच्या समोर, भूमी पेसजबळ, लिमदा लेन, जामनगर – ३६१ ००१, गुजरात दूर. क्र. +९१ ०२२ २८८०९१११ **ईमेल आयडी** : karnavatifinance@gmail.com दि. ३० जून, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही अखेरकरिता अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

(रु. लाखात ईपीएस वगळता

_	विवरण	३०.०६.२०२४	३०.०६.२०२३	३१.०३.२०२४
क्र.		(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)
٤.	कार्यचलनामधून एकूण उत्पन्न	६२.५७	५६.६१	३०४.१०
۲.	कालावधीकरिता (कर पूर्व, अतिरिक्त व/वा अतिविशेष बाबी) निव्वळ नफा/ तोटा	१६.८२	-३६.१६	-१५७.३८
₹.	कर पूर्व कालावधीकारेता निव्वळ नफा/ तोटा (अतिविशेष व/वा अतिरिक्त बाबीपश्चात)	१६.८२	-३६.१६	-१५७.३८
٧.	कर पश्चात कालावधीकारेता निव्वळ नफा/तोटा (अतिविशेष व/वा अतिरिक्त बाबीपश्चात)	१२.४५	-३६.१६	-१६६.८१
ч.	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न			
	(कालावधीकरिता (करपश्चात) नफा/तोटा समाविष्ट व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात)	१२.४५	-३६.१६	-१६६.८१
ξ.	कंपनीचे इक्किटी भाग भांडवल	१००५.००	१००५.००	१००५.००
৬.	आरक्षित (महसूल आरक्षित वगळता) गत वर्षाच्या लेखापरीक्षित ताळेबंदामध्ये निर्देशित			
८.	उत्पन्न प्रति शेअर उत्पन्न रु. १०/– प्रत्येकी (चालू व खांडीत कार्यचलनाकरिता)			१८५.७७
	मूळ	०.०१	-0.08	-०.१७
	सौम्य	0.08	-0.08	-০.१৬

टाप:

९. सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन २०१५ च्या विनियमन ३३ अंतर्गत बॉम्बे स्टॉक एक्सचेंज यांच्यासह दाखाल तिमाहीआधोर अलेखापरीक्षित
वित्तीय अहवालाचा विस्तृत प्रारूपांचा वरील वित्तीय सारांश आहे. तिमाहीकरिता वित्तीय निष्कर्शांचा संपूर्ण अहवाल स्टॉक एक्सचेज अर्थात वेबसाइट www.bseindia.

com व सदर कर्णावती फायनान्स लिमिटेड वेबसाइट www.kamavaldifinancelimited.com वर उपलब्ध आहे.

२. येति वित्तीय अहवाल लेखा समित द्विर पाष्ट्रपाया आला आहे व कंपनीच्या संचालक मंडळाद्वारे त्यांची सभा दि. १३ ऑगस्ट, २०१४ रोजी मंजूर केला आहे व दि. ३०
जून, २०१४ रोजी अखोर तिमाही अखोरकरिता मर्यादित अहवाल पार पाडला होता.

मंत्रालक मंद्रलाच्या वतीचे व व्यांच्याक्रीव कर्णावती फायनान्स लिमिटेड करिता सही/-

व्यवस्थापकीय मंचा जय मोरझारिया (डीआयएन : ०२३३८८६४)

ठिकाण : मुंबई दि. १३.०८.२०२४

बिर्ला प्रिसिजन टेक्नॉलॉजीज लिमिटेड

सीआयएन : एल२९२२०एमएच१९८६पीएलसी०४१२१४ नौंदणीकृत कार्यात्तय : २३, बिला हिवेली क्रमांक २, पहिला मजला, डी.डी. साठे मार्ग, प्रार्थना समाज, मुंबई - ४०० ००४. दूरध्वनी: +९१ ०२२ २३८२५०६०. **ई-मेल:** info@birlaprecision.com, वेबसाईट : www.birlaprecision.com

३७वी वार्षिक सर्वसाधारण सभा, ई-वोटिंग आणि पुस्तक बंद करण्याच्या माहितीची सूचना

ांथे **सूचना** देण्यात येत आहे की, **बिर्ला प्रिसिजन टेक्नॉलॉजीज लिमिटेड (कंपनी)** च्या सदस्यांची सदतीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा **(३७वी एजीएम)** शुक्रवार, ०६ सप्टेंबर ०२४ रोजी दुपारी १२.०० वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी) किंवा अन्य दृकश्राव्य माध्यम (ओएव्हीएम) द्वारे, कंपनीच्या ३७ व्या एर्ज केल्यानसार व्यवसायावर विचारविमर्श करण्याकरिता होणार आहे, कंपनी कायदा, २०१३ आणि त्याअंतर्गत बनवलेले नियम आणि सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स आणि डिस्क्लोजर रिकायरमेंट्स

कपना कायदा, २०२६ आण त्याअतारात बनवलल ानयम आणि सिक्युराटाज अड एक्स्चज बाड आफ इंडिया (संबा) (लिस्टर आक्ष्याशस्य आणा इस्क्लाजर राक्षायस्य स्थान रेयुलोशस्य, २०१५ च्या सर्व लागू तरतुर्दीचे पान करून सहवाचिता सर्वसाधारण परिपन्नक क्रमांक १४/२०२०, १९७/२०२०, ०२/२०२२, १९/२०१२, १९/२०१२, १९८५ २०२१, ०५ मे २०२२, १०/२०२२ आणि ०५/२०२३ दिनांक ८ एप्रिल २०२०, १३ एप्रिल २०२०, ५ मे २०२०, १३ जानेवारी २०२१, ०८ डिसेंबर २०२१, १४ डिसेंबर २०२१, ०५ मे २०२२, २८ डिसेंबर २०२२ आणि २५ सप्टेंबर २०२३ अनुक्रमे सहकार मंत्रालयाने जारी केलेले **(एमसीए)** (एकत्रितपणे **एमसीए परिपन्नके** म्हणून संदर्भित) आणि सेबी परिपन्नक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९ दिनांक १२ मे २०२०, सेबी परिपन्नक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/ सीआयआर/पी/२०२१/११ दिनांक १५ जानेवारी २०२१, आणि सेबी परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२२/६२ दिनांक १३ मे २०२२ सेबी परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/पीओडी-२/पी/सीआयआर/२०२३/४ दिनांक ०५ जानेवारी २०२३ आणि सेबी परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/पीओडी-२/पी/सीआयआर/२०२३/१६७ दिनांक ०७ ऑक्टोबर २०२३ रोजी सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाने जारी केलेले **(सेबी परिपत्रके**). सभेचे ठिकाण कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय २३, बिर्ला हवेली क्रमांक २, १ ला मजला, डी.डी. साठे मार्ग, प्रार्थना समाज, मुंबई-४००००४ येथे आहे असे मानले जाईल ३७व्या एजीएमची सचना आणि वित्तीय वर्ष २०२३-२०२४ चा वार्षिक अहवाल इलेक्टॉनिक पद्धतीने सर्व भागधारकांना पाठवण्यात आला आहे ज्यांचे ई-मेल पत्ते कंपनी /निबंधव आणि हस्तांतरण प्रतिनिधी (आरटीए) कडे नोंदणीकृत आहेत म्हणजेच केफिन टेक्नॉलॉजिस लिमिटेड/ डिपॉझिटरी सहभागीदार (डीपी). सभासदांना वार्षिक अहवाल इलेक्ट्रॉनिकन

पाठवण्याचे काम **१४ ऑगस्ट २०२४** रोजी पूर्ण झाले आहे. ३७ व्या एजीएमच्या सुचनेसह वार्षिक अहवाल कंपनीच्या www.birlaprecision.com वेबसाइटवरून प्रवेश आणि डाउनलोड केला जाऊ शकतो. याशिवाय. बीएसः लिमिटेडच्या www.bseindia.com या वेबसाइटवर तसेच सेंट्रल डिपॉझिटरी सिक्युरिटीज लिमिटेड (सीडीएसएल) च्या www.cdslindia.com या वेबसाइटवरही याचा प्रवेश

सभेच्या सूचनेमध्ये सूचित केल्याप्रमाणे सदस्य केवळ व्हीसी/ओएव्हीएम सुविधेद्वारे एजीएमध्ये उपस्थित राह् शकतात आणि सहभागी होऊ शकतात. कृपया लक्षात ध्य की कंपनीच्या ३७ व्या एजीएममध्ये वैयक्तिकरित्या उपस्थित राहण्याची आणि सहभागी होण्याची कोणतीही तरतूद नाही.

एजीएम दरम्यान रिमोट ई-व्होटिंग आणि ई-व्होटिंगसाठी सूचना: कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १०८ च्या तरतुर्दीनुसार सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम २० आणि सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स

अण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) अधिनियम, २०१५ च्या नियम ४४ अन्वये आणि इतर लागू कायदे, कंपनीला आपल्या समासदांना ई-व्होटिंग ची सुविधा उपलब्ध करून देतान आनंद होत आहे, जेणेकरून त्यांना ३७ व्या एजीएममध्ये प्रस्तावित केलेल्या ठरावांवर, त्या एजीएमपूर्वी इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे त्यांचे मतदेता येईल. या उदेशासाठी, कंपनीने सेंट्रल डिपांडिस्टर्रा सिक्युरिटीज लिमिटेड (सीडीएसएल) ला अधिकृत एजेन्सी म्हणून इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदानांची सुविधा देण्यासाठी नियुक्त केले आहे. रिमोट ई-व्लॉटिंग कालावधी तसेच सीडीएसएल द्वारे एजीएम दरम्यान सदस्यांना मते देण्याची सुविधा प्रदान केली जाते. ज्या व्यक्तीचे नाव सभासदांच्या नोंदणीमध्ये किंवा डिपांडिस्टरीजद्वारे ठेवलेल्या लाभार्थ ालकांच्या नोंदणीमध्ये कट-ऑफ तारखेपर्यंत नोंदवलेले असेल ती व्यक्ती एजीएममध्ये रिमोट ई-व्होटिंग किंवा ई-व्होटिंगची सुविधा घेण्यास पात्र असेल ई-मतदान अनुसूचीचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

🕴 . 🛾 ३७ व्या एजीएम दरम्यान रिमोट ई-व्होटिंगद्वारे किंवा ई-व्होटिंग प्रणालीद्वारे मतदान करण्याची पात्रता निश्चित करण्यासाठी कट-ऑफ तारीख: शुक्रवार, ऑगस्

२. **ई-मतदान प्रारंभाची तारीख आणि वेळ:** मंगळवार ०३ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ९.०० वा. 3. **ई-मतदान समाप्तीची तारीख आणि वेळ:** गरुवार, ०५ सप्टेंबर २०२४ रोजी संध्याकाळी ५.०० वा.

तदनंतर मतदानाकरिता सीडीएसएल द्वारे रिमोट ई-व्होटिंग पध्दत अक्षम केले जाईल. समभागधारकाने ठरावावर मत दिल्यानंतर, समभागधारकाला नंतर त्यात बदल करण्याची परवानगी दिली जाणार नाही. केवळ तेच भागधारक, जे व्हीसी/ओएव्हीएम सुविधेद्वारे एजीएममध्ये उपस्थित राहतील आणि ज्यांनी एजीएमपूर्वी रिमोट ई-व्होटिंगद्वारे आपले मत दिले नसेल आणि अन्यथा त्यांना असे करण्यापासन प्रतिबंधित केले जाणार नाहीं. ते ई-मतदान प्रणाली द्वारे एजीएममध्ये मतदान करण्यास पात्र असतील. रिमोट ई-व्होटिंगद्वारे मतदान केलेले भागधारक एजीएममध्ये उपस्थित राहण्यास पात्र असतील आणि त्यांची उपस्थिती गणसंख्येच्या हेतूने गणली जाईल, तथापि, अशा भागधारकांना एजीएममध्ये पुन्हा त्यांचे मत देण्याचा अधिकार असणार नाही.

ई-मेल पत्ते नोंदणी / अपडेट करण्याची पद्धत:

दिनांक: १५ ऑगस्ट २०२४

ठिकाण: मुंबई

ज्या भागधारकांनी ई-मतदानासाठी लॉगिन क्रेडेन्शियल्स मिळवण्यासाठी अद्याप त्यांचा ई-मेल आयडी नोंदणीकृत केलेला नाही, त्यांनी खालीलप्रमाणे त्यांचा ईमेल आयड

- १. वास्तविक स्वरूपात भागधारण करणारे भागधारक: कृपया आवश्यक तपशील जसे की फोलिओ क्रमांक, भागधारकाचे नाव, भाग प्रमाणपत्राची स्कॅन केलेली प्रत (पुरे आणि मागे), पॅन (पॅन कार्डची स्वयं-साक्षांकित स्कॅन केलेली प्रत), आधार (आधार कार्डची स्वयं-साक्षांकित स्कॅन प्रत) ईमेलद्वारे कंपनी/आरटी cs@birlaprecision.com/ einward.ris@kfintech.com येथे प्रदान करावे. २. **डीमटेरियलाइन्ड स्वरूपात भागधारण करणारे भागधारक:** कृपया डीमॅट खाते तपशील (सीडीएसएल-१६-अंकी लाभार्थी आयडी किंवा एनएसडीएल-१६-अंकी
- डीपीआयडी + क्लायंटआयडी), नाव, क्लायंट मास्टर किंवा एकत्रित खाते विवरणाची प्रत, पैन (पैन कार्डची स्वयं-साक्षांकित स्कॅन प्रत), आधार (स्वयं. आधार कार्डची स्कॅन केलेली प्रमाणित प्रत) कंपनी/आरटीए च्या cs@birlaprecision.com/ einward.ris@kfintech.com येथे प्रदान करावे. कंपनी/आरटीए सीडीएसएलशी समन्वय साधेल आणि अशा भागधारकांना लॉगिन क्रेडेन्शियल प्रदान करेल.

३७ व्या एजीएमची सूचना पाठवल्यानंतर शेअर्स विकत घेणारी आणि कंपनीची सदस्य बनणारी आणि कट-ऑफ तारखेला शेअर्स धारण करणारी कोणतीही व्यक्ती हेल्पडेस्कक सीडीएसएल helpdesk.evoting@cdslindia.com वर विनंती पाठवून रिमोट ई-व्होटिंगसाठी लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळवू शकते किंवा सीडीएसएल १८०० २००-५५३३ द्वारे प्रदान केलेल्या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साध् शकते. कट-ऑफ तारखेला सदस्य नसलेल्या व्यक्तीने ३७ व्या एजीएमची सूचना केवळ माहितीच्या उद्देशा कृपया लक्षात ठेवा एजीएम किंवा ई-व्होटिंग सुविधेशी संबंधित सर्व तकारी श्री. राकेश दळवी, वरिष्ठ व्यवस्थापक, (सीडीएसएल) सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड

विंग. २५ वा मजला. मेरेथॉन फ्यचरेक्स, फुनलाल मिल कंपाऊंड्स, एन एम जोशी मार्ग, लोअर परेल (पूर्व), मुंबई - ४०००१३ यांना संबोधित केले जाऊ शकते किंव helpdesk.evoting@cdslindia.com वर ईमेल पाठवा किंवा टोल फ्री क्रमांक १८०० २१ ०९९१९ वर कॉल करा. पुस्तक बंद करणे आणि अंतिम लाभांश:

. उत्तर्भन येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनी कायदा, २०१३ च्या कलम ९१ च्या तरतुर्वीनुसार सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम १० (१) आणि सेबी (सूचीबद्ध दायित्वे आणि प्रकटीकरण आवश्यकता) विनियम, २०१५ च्या नियम ४२ नुसार **३७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्याच्या उद्देशा**ने पनीच्या सदस्यांची नोंद घेण्यासाठी ३१ ऑगस्ट २०२४ ते ०६ सप्टेंबर २०२४ (दोन्ही दिवस समाविष्ट) कंपनीचे सदस्य नोंदणी आणि भाग हस्तांतरण पुस्तक, कंपन

आणि २०२३-२०२४ आर्थिक वर्षासाठी अंतिम लाभांशासाठी सभासदांचे हक निश्चित करण्याकरिता बंद राहतील. सभासदांनी एजीएममध्ये मंजूर केल्यास ला**भारा, राक्रवार ३० ऑगस्ट २०२४** रोजी कंपनीच्या सदस्यांच्या नोंदणीमध्ये ज्या सदस्यांची नावे आढळतील अशा सभासदांना अदा केला जाईल आणि समभागांच्या संदर्भात, ज्या सदस्यांची नावे नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) आणि सेंट्रल डिपॉझिटरी सर्ल्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) यांनं दिली आहेत त्या तारखेला लाभार्थी मालक म्हणून स्रोतावरील आयकर वजावटीच्या अधीन ('टीडीएस') त्यांना ते दिले जाईल. इलेक्ट्रॉनिक बँक आदेशाची नोंदणी न केल्यामुळ कंपनी कोणत्याही सदस्याला त्यांच्या बँक खात्यांमध्ये थेट इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सेवेद्वारे किंवा इतर कोणत्याही माध्यमातून लाभांश ञदा करू शकत नसल्यास, अशा सदस्या कंपनी लाभांश वॉरंट/डिमांड ड्राफ्ट पाठवेल. बिर्ला पीमिजन रेक्नॉलॉजीज लिमिरेडकरि

कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकार

इन्फोर्म्ड टेक्नोलॉजीस इंडिया लिमिटेड

दि. ३० जुन, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही अखोरकरिता अलेखापरीक्षित वित्तीय अहवालाचा निष्कर

कृत कार्यालय : निर्मल, २० वा मजला, नरिमन पॉइंट, मुंबई ४०० ०२१. दूर. +९१ २२०२ ३०५५/६६

ई-मेल आयडी : itil_investor@informed-tech.com वेबसाइट : www.informed-tech.con

रक्य रू लाखान उत्पन्न पनि शेथर ह

	स्थायी				एकत्रित				
विवरण	तिमाही अखेर ३०.०६.२०२४	तिमाही अखेर ३१.०३.२०२४	तिमाही अखेर ३०.०६.२०२३	वर्ष अखेर ३१.०३.२०२४	तिमाही अखेर ३०.०६.२०२४	तिमाही अखेर ३१.०३.२०२४	तिमाही अखेर ३०.०६.२०२३	वर्ष अखेर ३१.०३.२०२४	
	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित	
कार्यचलनामधून एकूण उत्पन्न (निव्वळ)	५९.५६	७४.५८	५३.०६	२३९.५२	५९.५६	७४.५८	५३.०६	२३९.५२	
कालावधीकरिता (कर व अतिविशेष बार्बीपूर्व) निव्वळ नफा/तोटा	१२१.४१	९१.१५	८४.५९	२४५.४३	१२१.४१	९१.१५	८४.५९	२४५.४३	
कालावधीकरिता (कर व अतिविशेष बार्बीपूर्व) निव्वळ नफा/तोटा	१२१.४१	९१.१५	८४.५९	२४५.४३	१३२.४७	५६.३८	८७.५५	२५५.५५	
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर पश्चात व अतिविशेष बाबीपश्चात)	९७.१०	९०.४०	७५.८१	२६६.५०	१०८.१६	५५.६३	୧୯.୨୧	२७६.६२	
कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता (करपश्चात) नफा/तोटा समाविष्ट व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात)	१६८.९२	0.90	७५.१२	३४०.५२	१७९.९८	(३४.६७)	৬८.०८	३५०.६४	
प्रदानित इक्किटी भाग भांडवल (दर्शनी मूल्य रु. १०/– प्रति शेअर)	४१६.९१	४१६.९१	४१६.९१	४१६.९१	४१६.९१	४१६.९१	४१६.९१	४१६.९१	
आरक्षित व सरप्लस (महसूल आरक्षित वगळता) गत वर्षाच्या लेखापरीक्षित ताळेबंदामध्ये निर्देशित	-	-	-	१,४५८.४९	-	-	-	१,५१८.७८	
उत्पन्न प्रति शेअर (रु. १०/- प्रत्येकी)									
प ूळ	2.33	२.१७	१.८२	६.३९	२.५९	१.३३	१.८९	६.६४	
सौम्य	2.33	२.१७	१.८२	६.३ ९	२.५९	8.33	१.८९	६.६४	


दि. १४ ऑगस्ट. २०२४

१. वरील अहवाल सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ च्या विनियमन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेज सह दाखल विस्तृत तिमाही अखेरकरिताचा सारांश आहे. तिमाही अखेर दि. ३० जून, २०२४ रोजीकरिता अलेखापरीक्षित वित्तीय अहवालाचा संपूर्ण प्रारूप स्टॉक एक्सचेज वेबसाइट www.bseindia.com व कंपनीची वेबसाइट वर उपलब्ध आहे २. वरील अहवाल कंपनीच्या संचालक मंडळाद्वारे मंजूर केला गेला आहे व लेखा समिती द्वारे मर्यादित केला आहे व त्यांची संबंधित सभा दि. १४ ऑगस्ट, २०२४ रोजी आयोजित केली असून कंपनीच्या वैधानित लेखापरीक्षक

यांच्याद्वारे मर्यादित केली आहे ३. गत कालावधीकरिता आकडेवारी रिग्रप्ड व रिक्लासिफाईड केली आहे

इन्फोर्म्ड टेक्नोलॉजीस इंडिया लिमिटेडकरित

गौतम खंडेलवाल डीआयएन : ००२७०७१७ फ्रेजर ॲन्ड कंपनी लिमिटेड



दि. ३० जून, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही अखेरकरिता अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्ष

मुंबई ४०० ०६६. संपर्क क्र. ९३२४०८९४३२

ईमेल : fraseracp@gmail.com वेबसाइट : www.fraserindia.co.in

घर क्र. १२, प्लॉट ६ए, तळ मजला - स्नेह. रोड क्र. २. अभिनव नगर. सीटीआरसी टेनिंग सेंटर समोर बोरिवली पर्व

रु. मिलीअन मध्ये (प्रति शेअर डाटा वगळता

			वय जखर		
अ. क्र	विवरण	३०.०६.२०२४	39.03.7078	३०.०६.२०२३	३१.०३.२०२
		(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित
۶.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	०.०१	0.00	-	0.2
٦.	कालावधीकरिता निव्वळ नफा / तोटा (कर, अतिविशेष व/	(१.१०)	(२.०६)	(२.०१)	(७.६६
	वा अतिरिक्त बाबीपूर्व)				
₹.	कर पूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/ तोटा (अतिविशेष	(१.१०)	(२.०६)	(२.०१)	(७.६६
	व/वा अतिरिक्त बाबीपश्चात)				
٧.	करपश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा / तोटा (अतिविशेष	(१.१०)	(६.३४)	(१.५१)	(१०.५३
	व/वा अतिरिक्त बाबीपश्चात)				
ч.	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कर पश्चात	(१.१०)	(६.३४)	(१.५१)	(१०.५४
	नफा/ तोटा समाविष्ट व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न) (कर				
	पश्चात)				
ξ.	प्रदानित इकिटी भाग भांडवल (रु. १०/- प्रत्येकीचे इकिटी	८१.२०	८१.२०	८१.२०	८१.२
	शेअर)				
6 .	अन्य इक्विटी	-	-	_	(0.08
۷.	उत्पन्न प्रति शेअर (रु. १०/- प्रत्येकी)				
	ए. मूळ रु.	(০.१४)	(0.84)	(0.88)	(१.३०
	बी. सौम्य रु.	(0.88)	(0.84)	(0.88)	(१.३८

१. वरील अहवाल कंपनीच्या संचालक मंडळाच्याद्वारे त्यांचे संबंधित सभेमध्ये गुरुवार, दि. १३ ऑगस्ट, २०२४ रोजी लेखा समिती व मंजूर केलेल्या अहवालामध्ये उपलब्ध आहेत, वरील अहवाल कंपनीच्या वैधानित लेखापरीक्षक यांच्याद्वारे मर्यादित केला आहे. कंपनीचे वैधानिक लेखापरीक्षक तिमाही अखेरकरिता दि. ३० जन, २०२४ रोजीकरिता वित्तीय अहवालाचा मर्यादित अहवाल आहे. २. वरील हे सबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवरयकता) विनियमन, २०१५ अंतर्गत विनियमन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेजसह दाखल वार्षिक वित्तीय अहवालचा तिमाहीचा

- सारांश आहे. संपूर्ण वित्तीय वार्षिक अहवाल स्टॉक एक्सचेज वेबसाइट अर्थात www.bseindia.com व कंपनीची वेबसाइट www.fraserindia.co.in वर उपलब्ध आहे. ३. कंपनीने संपूर्ण कार्यचलन एका सेगमेट मध्ये अर्थात बांधकाम व रिअल इस्टेट साहित्य यांचा पुरवठा केला आहे. त्यामुळे, आयएनडी एएस-१०८ अंतर्गत व्यवस्थापनेच्या
- अंतर्गत ऑपरेटिंग सेगमेटमध्ये अनुसार आहे. ४. गत कालावधी/ तिमाही पूर्व कालावधीची आकडेवारी रिग्रुप्ड करण्यात येईल, सध्या चालू/ वर्ष अखेरकरिता आकडेवारी यांच्यासह आहे.

व्यवस्थापन यांनी एनसीएलटी समवेत अर्ज दाखल करावा व तीन पक्ष मूल्यांकन स्विकृती रु. ७२.९९ मिलीअन संबंधात आदेश एनसीएलटी येथे जारी केला नाही आहे

मंडळाच्या वतीने व त्यांच्याकरित फ्रेजर ॲन्ड कंपनी लिमिटेडकरित (व्यवस्थापकीय संचालक) डीआयएन : ०८३७४६७३

ठिकाण : मुंबई दि. १३ ऑगस्ट, २०२४

अनु. --

फिनकुरवे फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड सीआयएन : L65990MH1984PLC032403

नोरणीकृत कार्यालय : २०२/ए, २ रा मजला, ट्रेड वर्ल्ड, डी विंग, कमला मित्रम कंपाउड, लोअर परेल पश्चिम, मुंबई ४०० ०१३. दूर. क्र. : ०२२–४२४४५२०० ई-मेल : finkurvefinancial@gmail.com वेबसाइट : <u>www.arvog.com</u> दि. ३० जून, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही अखेरकरिता अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचा सारांश

(रु. लाखात विवरण तिमाही अखोर वर्ष अखोर

殐.		३०.०६.२०२४	३१.०३.२०२४	३०.०६.२०२३	३१.०३.२०२४
		अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित
٧.	एकूण उत्पन्न (निव्बळ)	२८५०.३१	२३४२.५८	२००२.९९	९०२६.६९
٦.	कर पूर्व सामान्य उपक्रमातून निव्वळ नफा/(तोटा)	४३८.६४	४८९.२४	१९०.३२	१६०७.१३
₹.	कर पश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (असामान्य बाबीपश्चात)	४३८.६४	४८९.२४	१९०.३२	१६०७.१३
٧.	प्रदानित समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रु. १/- प्रत्येकी)	१२६८.५८	१२६८.५८	१२६८.५८	१२६८.५८
ц.	राखीव (गत वर्षाच्या ताळेबंदामध्ये दर्शविल्यानुसार पुनर्मूल्यांकन राखीव वगळता)	-	-	-	१७६०१.७२
ξ.	उत्पन्न पगति शेअर (रु. १/- पगत्येकी)				
	ए. मूलभूत व सौम्यीकृत ईपीएस				
	(अतिविशेष बाबीपूर्व) (रु. मध्ये)	0.34	٥.۶٥	०.१५	१.२७
	बी. मूलभूत व सौम्यीकृत ईपीएस				
	(अतिविशेष बाबीपश्चात) (रु. मध्ये)	0.34	٥.३८	०.१५	१.२७
टीप : व	रील विवरण हे सेबी (सची अनिवार्यता व विमोचन आवश्यक	ता) विनियमन, २०	१५ च्या विनियमन	३३ अंतर्गत स्टॉक	एक्सचेजकडे दाखल

करण्यात आलेल्या तिमाही/ वार्षिक वित्तीय अहवालाचा विस्तृत प्रारूपाचा सारांश आहे. तिमाही/ वार्षिक वित्तीय अहवालचा संपूर्ण प्रारूप कंपनीची वेबसाइट $ext{ \leq www.arvog.com}{>}$ वर व स्टॉक एक्सचेज वेबसाइट $ext{ \leq www.bseindia.com}{>}$ वर उपलब्ध आहे.

फिनकुरवे फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडकरिता सही/-

नरेद्र जैन कार्यकारी संचालक डीआयएन : ०८७८८५५७

ठिकाण : मुंबई दिनांक: १४ ऑगस्ट, २०२४

गनोन प्रोडक्ट्स लिमिटेड (पूर्वीचे गनोन ट्रेडिंग ॲन्ड फायनान्स कं. लिमिटेड म्हणून ज्ञात)

हार्यालय : ३०४, ३ रा मजला, कोडल चेबर्स, आर. बी. मेहता मार्ग, घाटकोपर पूर्व, मुंबई शहर महाराष्ट्र ४०० ०७७. सीआयएन क्र. : L51900MH1985PLC036708 दूर. क्र. +९१ ९९२०२१६३३३,

ईमेल: ganonproducts@gmail.com/ganontrading@gmail.com वेबसाइट: www.ganonproducts.com

दि. ३० जुन, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही अखेरकरिता अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षांचा अहवाल

(रु. लाखात तिमाही अखोर वर्ष अखेर विवरण \$0.04.7078 \$9.03.7078 \$0.04.7073 39.03.7078 लेखापरीक्षित अलेखापरीक्षित लेखापरीक्षित अलेखापरीक्षित कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ) ६७४.९३ १,०२९.०५ ८६६.१९ २,९३१.३० लावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अतिरिक्त व/वा अतिविशे १६.७५ बाबीपूर्व) कर पूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अतिरिक्त व/वा बाबीपश्चात) कर पश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अतिरिक्त व/वा अतिविशे बाबीपश्चात) १२.७५ कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कर पश्चात कालावधीकरिता नफा, २.१६ -२८.२३ -१६.५४ १२.७५ तोटा समाविष्ट व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न कर पश्चात) ६. इक्किटी भाग भांडवल (दर्शनी मूल्य रु. १०/- प्रति शेअर ९३३.१ ९३३.१० ९३३.१० ९३३.१० ७. उत्पन्न प्रति शेअर (दर्शनी मूल्य रु. १०/- प्रत्येकी) (वार्षिकरित्या नाही) -0.30 -0.86 0.88 ए. मुळ 0.02 बी. सौम्य 0.02 -0.30 -०.१८ ०.१४

१. दि. ३० जून, २०२४ अखेर वरील अलेखापरीक्षित वित्तीय अहवाल व अर्ध वर्ष अखेरकारिता अलेखापरीक्षित वित्तीय अहवाल दि. १४ ऑगस्ट, २०२४ रोजी आयोजित त्यांच्या संबंधित सभेमध्ये संचालक मंडळाच्या आदेशान्वये मंजूर करण्यात आला आहे व सदर लेखा समिती द्वारे मंजूर व पाहण्यात आला आहे. कंपनीच्या वैधानिक लेखापरीक्षक यांनी दि. ३० जून, २०२४ अखेर वरील वित्तीय अहवाल अखेरकरिता तिमाहीकरिता वरील वित्तीय अहवालाचे मर्यादित अहवाल पाहावे.

२. कंपनी भारतीय लेखा अहवाल (आयएनडी एएस) अनुसार विहित कंपनी कायदा, २०१३ अंतर्गत संबंधित नियम अंतर्गत दि. ०१ एपिल, २०१७ पासून त्यानुसार आयएनडी एएस अनुसार कंपनी (भारतीय लेखा अहवाल) नियम, २०१५ अनुसार सुधारित कंपनी (भारतीय लेखा अहवाल) (सुधारित) नियम, २०१६ विहित असल्यानुसार त्यांचा अवलंब क्रमणाक्रीया गांच्यापट वयार अटवाल आहे

३. कंपनीच्या व्यवसायावर पायमरी बिझीनेस सेगमेट मध्ये आयएनडी-एएस १०८ आवश्यकता अनसार सदर लाग नसेल

४. मागील कालावधीची आकडेवारी/वर्षाची आकडेवारी जी वर्गीकरण करण्याच्या पुष्टी करण्याकरिता/ पुन:निर्धारित करण्यात येत आहे. ५. कंपनीची वेबसाइट वर उपलब्ध वरील अहवाल अर्थात www.ganonproducts.com व स्टॉक एक्सचेज अर्थात www.bseindia.com वर उपलब्ध आहे.

संचालक मंडळाच्या वतीने व करित सही/-रविंद्र हरीभाउ

डीआयएन : ०९४३६३६२

NEELKANTH*

ठिकाण : मुंबई दि. १४ ऑगस्ट, २०२४

नीलकंठ लिमिटेड (पर्वीचे आर टी एक्सपोर्टम लिमिटेड म्हणन जात)

नोंदणीकृत कार्यालय : ५०८, दलामाल हाउस, जमनालाल बजाज रोड, नरिमन पॉईंट, मुंबई ४०० ०२१. सीआयएन: L51900MH1980PLC022582

दूर. क्र. ९१-२२-२२८१२००० ई-मेल : headoffice@rtexports.com वेवसाइट : www.rtexports.com ३० जून, २०२४ रोजी अख्वेर तिमाही अखेरकरिता अलेखापरीक्षित वित्तीय अहवालाचा सारांश

(रु. लाखात प्रति शेअर डाटा वगळता)

	तिमाही अखोर	तिमाही अखोर	तिमाही अखोर	वर्ष अस्बेर ३१.०३.२०२४	
विवरण	३०.०६.२०२४	३१.०३.२०२४	३०.०६.२०२३		
	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)	
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निञ्चळ)	\$5.0	१०४.९७	६८.४२	५७६.३२	
कालावधीकरिता निञ्चळ नफा/(तोटा) (कर पूर्व, अतिविशेष बाबी व/वा अतिरिक्त बाबी पूर्व)	(११.३४)	१०.५९	(१०.८७)	३०.१४	
कर पूर्व कालावधीकरिता निञ्वळ नफा/(तोटा) (अतिविशेष बाबी व/वा अतिरिक्त बाबी पश्चात)	(११.३४)	१०.५९	(१०.८७)	३०.१४	
कर पश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा (अतिविशेष बाबीपश्चात)	(११.३४)	१०.५९	(१०.८७)	३०.१४	
कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता समाविष्ट नफा (कर पश्चात) व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (कर पश्चात)	(११.३४)	٩.८४	(१०.८७)	२९.३९	
६. प्रदानित इकिटी भाग भांडवल	४३५.९०	४३५.९०	४३५.९०	४३५.९०	
राखीव मूल्यांकन वगळता अन्य इक्विटी (लेखापरीक्षित ताळेबंदामध्ये निर्देशित)	-	-		५२२.५२	
इसारा रक्कम ठेच (ईपीएस) (रु. १०/-प्रत्येकी) (वार्षिकी नाही)					
मूळ	(०.२६)	0.78	(0.24)	०.६९	
सौम्य	(०.२६)	0.78	(०.२५)	0.59	

विनियमन २०१५ च्या विनियम ३३ अंतर्गत आहे. संपूर्ण अहवाल अलेखापरीक्षित वित्तीय अहवाल म्हणू तिमाही अखेर ३० जून, २०२४ रोजी पाहणया आल आहे व स्टॉक एक्सचेंज व कंपनीची वबसाइट www.rtexports.com वर एवलब्ध आहे.

२. वित्तीय अहवाल लेखा समिती द्वारे पाहण्यात आला आहे व भारतीय लेखा समिती (आणनडी एएस) अनुसार कंपनी (भारतीय लेखा समिती) नियम २०१५ अंतर्गत व कंपनी कायदा२०१३ च्या अनुच्छेद १३३ अंतर्गत लागू आहे.

> नीलकंठ लिमिटेड सही / आशा योगेश दावडा

ठिकाण : मुंबई दि. १३ ऑगस्ट २०२४

३. वरील अहवाल लेखा समिती द्वारे पाहण्यात आला आहे व दि. १३ १३ ऑगस्ट, २०२४ रोजी आयोजित सभेमध्ये मंजूर केला आहे.

डीआयएन ०६८९७१९६